

पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
 पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय  
 क्रमांक : नस/४/कावि/४९६/२०१९  
 दिनांक : १८/११/२०१९

प्रति,

मा.....

सदस्य, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती  
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका  
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व  
 सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा दिनांक २२/११/२०१९ रोजी  
 आयोजित केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक  
 समितीची पाक्षिक सभा **शुक्रवार** दिनांक २२/११/२०१९ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या  
 प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली  
 आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू,



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी  
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ०९

दिनांक : २२/११/२०१९

वेळ : दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक २२/११/२०१९ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

-----

विषय क्र.१) कु.अधिराज किरण मगर रा.निगडी, ह्याने एशियन कुमार चॅम्पियनशीप २०१९ बिजिंग, चीन या स्पर्धेस जाऊन आल्याने सदर स्पर्धेसाठी त्याने कीट खर्च, विमान प्रवासभाडे, निवासखर्च, व्हिसा फी, इत्यादीसाठी स्वतःखर्च केल्याने म.न.पा नियमानुसार र.रु.१,२४,८५१/- च्या ७५% र.रु.९३,६३८/- (अक्षरी र.रु.त्र्यान्नव हजार सहाशे अडोतीस फक्त) आर्थिक सहाय्य अदा करणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

विषय क्र.२) कु.सुमित राहूल मोरे रा.प्राधिकरण, ह्याने एशियन कुमार चॅम्पियनशीप २०१९ बिजिंग, चीन या स्पर्धेस जाऊन आल्याने सदर स्पर्धेसाठी त्याने कीट खर्च, विमान प्रवासभाडे, निवासखर्च, व्हिसा फी, इत्यादी साठी स्वतःखर्च केल्याने म.न.पा.नियमानुसार र.रु.१,२४,८५१/- च्या ७५% र.रु.९३,६३८/- (अक्षरी र.रु. त्र्यान्नव हजार सहाशे अडोतीस फक्त) आर्थिक सहाय्य अदा करणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे .

विषय क्र.३) मनपाची संत तुकारामनगर येथील संत तुकारामनगर सांस्कृतिक व्यायामशाळा हि हनुमान स्पोर्ट्स अकादमी चिखली यांना सेवाशुल्क तत्वावर ११ महिने कराराने चालविण्यास दिलेल्या व्यायामशाळेची मुदत दि.०२/१०/२०१९ रोजी संपृष्टात आल्याने व्यायामशाळेचा ठराव मंजूर झाल्यानंतर आदेशाच्या तारखेपासून मुदतवाढ देवून ११ महिने कराराने दरमहा सेवाशुल्क र.रु.२,०००/- (अक्षरी र.रु.दोन हजार फक्त) मनपाकडून देवून सेवाशुल्क तत्वावर चालविण्यास देणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

विषय क्र.४) मनपाची पोलीस वसाहत व्यायामशाळा, कृष्णानगर, चिखली हि कै.गजानन म्हैत्रे प्रतिष्ठाण, म्हैत्रेवाडी चिखली यांना सेवाशुल्क तत्वावर ११ महिने कराराने चालविण्यास दिलेल्या व्यायामशाळेची मुदत दि.३०/११/२०१९ रोजी संपृष्टात आल्याने व्यायामशाळेचा ठराव मंजूर झाल्यानंतर आदेशाच्या तारखेपासून

मुदतवाढ देवून ११ महिने कराराने दरमहा सेवाशुल्क र.रू.२,०००/- (अक्षरी र.रू.दोन हजार फक्त) मनपाकडून देवून सेवाशुल्क तत्वावर चालविण्यास देणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे .

विषय क्र.५) मनपाची अण्णाभाऊ साठे भवनातील कै.मधूकर पवळे व्यायामशाळा हि हनुमान स्पोर्ट्स अकादमी, चिखली यांना सेवाशुल्क तत्वावर ११ महिने कराराने चालविण्यास दिलेल्या व्यायामशाळेची मुदत दि.२५/०१/२०२० रोजी संपुष्टात येत असल्याने व्यायामशाळेचा ठराव मंजूर झाल्यानंतर आदेशाच्या तारखेपासून मुदतवाढ देवून ११ महिने कराराने दरमहा सेवाशुल्क र.रू.२,०००/- (अक्षरी र.रू.दोन हजार फक्त) मनपाकडून देवून सेवाशुल्क तत्वावर चालविण्यास देणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे .



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/४९६/२०१९

दिनांक : १८/११/२०१९ चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयांची विषयपत्रे (डॉकेट्स) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आलेली आहेत.